Mangalam Drugs and Organics Ltd.



REF: MDOL/CS-SE/2019-20/012

July 30, 2019

To, Listing Department BSE Ltd 1st Floor, New Trade Wing, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Listing Department

National Stock Exchange of India

Limited

"Exchange Plaza", 5th Floor,

Plot No. C-1, Block G,

Bandra - Kurla Complex,

Bandra(E), Mumbai -400051

Scrip Code: 532637 Symbol: MANGALAM

Subject: Newspaper Advertisement regarding publication of Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2019

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclosed herewith copies of newspaper advertisement published in Free Press Journal (English daily) and Navshakti (Marathi daily), Mumbai editions, both dated July 27, 2019 in which Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2019 have been published. The aforesaid results have been approved by the Board of Directors in its meeting held on July 26, 2019.

Kindly take the above information on your records.

Thanking You,

Yours Faithfully,

For Mangalam Drugs & Organics Limited

RUGS

Geeta Karira

Company Secretary & Compliance Officer



नाशिक महानगरपालिका, नाशिक

सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा) (सन २०१९-२०)

ई-टेंडर निविदा सुचना क्र. ४ चे तृतीय मुदतवाढ निविदा सुचना क्रं. ०४ चे अ.नं.१ ते ३ चे कामास तृतीय मुदतवाढ खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

ऑनलाईन संच विक्री दिनांक	ऑनलाईन सादरीकरणाचा दिनांक	ऑनलाईन सादर केलेल्या निविदा उघडणेचा दिनांक
दि. २०/०७/२०१९ ते दि. २५/०७/२०१९	दि. २५/०७/२०१९ ऐवजी	दि. २६/०७/२०१९ च्या
ऐवजी दि. २६/०७/२०१९ ते दि. ०१/०८/२०१९	दि. ०१/०८/२०१९	ऐवजी दि. ०२/०८/२०१९
दु.३.०० वाजेपर्यंत	दु.३.०० वाजेपर्यंत	

बाकी मजकूर मुळ निविदे सूचनेप्रमाणे राहील. अधीक्षक अभियंता. ज.सं./जा.क्र./१५५/दि. २६.०७.२०१९ सार्व. आरोग्य अभियांत्रिकी विभाग, (पापु) नाशिक महानगरपालिका, नाशिक झाडे लावा, झाडे जगवा

MEGH MAYUR INFRA LIMITED

(Formerly known as Poddar Infrastructure Limited, there before known as Transoceanic Properties Limited) Regd. Office: 208. Lalji Shopping Centre, S.V. Road, Borivli (West), Mumbai - 400092 Websile:www.meghmayurinfra.com • CIN:L51900MH1981PLC025693

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER

100		Heatedland	Audited Vees	Hanneltheat
Sr. No.	Particulars	Unaudited Quarter Ended 30.06.2019	Audited Year ended on 31.03.2019	Unaudited Quarter ended on 30.06.2018
1	Total income from operations (net)	- 1	17	
2	Net Profit / (Loss) for the period			
1	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-5.75	-14.6	-4.72
3	Net Profit / (Loss) for the period before tax	6.21		100
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-5.75	-14.6	-4.72
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-5.75	-14.6	-4.72
5	Equity Share Capital	630	630	630
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)			
7	Earnings Per Share of Rs. 10 Each (before extraordinary items)			
1	Basic:	-0.09	0.23	-0.07
	Diluted:	-0.09	0.23	-0.07
8	Earnings Per Share of Rs. 10 Each (after extraordinary items)	1 1253	1,4-0	
1	Basic:	-0.09	0.23	-0.07
	Diluted:	-0.09	0.23	-0.07

1. The aforementioned results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 26th July,2019,

2. The Company has adopted Indian Accounting standards (Ind AS) with effect from 1st April, 2017 and accordingly the above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, As per SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July. 2016 the Company has presented Ind AS complaint financial results for the corresponding quarter and three Months ended 30th June, 2019.

3. The Auditors of the Company have carried out Limited Review of un-audited financial results for the quarter ended 30th June, 2019 as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

4. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirment) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the fillings i.e. www.bseindia.com & www.meghmayurinfra.com).

5. As the Company has only one business segment, disclosure under Indian Accounting Standard 108 on "Operating Segment * issued by the Institute of Chartered Accountants of India is not applicable.

For MEGH MAYUR INFRA LTD

Mitul Shah Date: 26.07.2019 Managing Director Din: 00509114 Place: Mumbai



CIN NO: L31300MH1B46PLC005017

Registered Office: Electric Mansion, 6th Floor, Appasarieb Maralha Maru, Prabhadavi, Mumbai - 400 025 Phone No.: 022-24306237 • Fax No.: 022-24370624 • E-mail: bblcorporate@bharatbijlee.com • Website: www.bharatbijlee.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2019

	77.3.5.7.7.7.3.5.3.5.3.5.3.5.3.5.7.7.7.7					
		Q	uarter Ende	d	Year Ended	
		30.06.2019	31.03.2019	30.06.2018	31.03.2019	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Revenue from operations	22473	27305	19672	93232	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	1608	1417	1874	6193	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	1608	1417	1874	6193	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	1067	963	1281	4153	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		2725	(236)	6223	
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	565	565	565	565	
7	Basic and Diluted Earning per Share (of ₹ 10/- each) (₹)	18.88	17.05	22.67	73,49	

- The above is an extract of the detailed formal of Financial Results for the quarter ended 30" June, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended 30" June, 2019 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company website (www.bharatbijlee.com)
- The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 25" July, 2019. The Statutory Auditors have carried out Limited Review of the above financial results for the quarter ended 30° June, 2019.

Place: Mumbai Date : 25" July, 2019 Nikhil J. Danani

Vice Chairman & Managing Director

WESTLIFE DEVELOPMENT LTD. westlife

Oliv No.: L65990MH1982PLC028593 Tel: 022-4913 5000 Fax: 022-4913 5001

(₹ in Lacs)

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2019

The state of the s	Quarter er	ided
PARTICULARS	30/06/2019	30/06/2018
	Unaudited	Unaudited
Total Income	38,488.45	34,523.97
Profit / (Loss) before tax	(165.45)	1,390.96
Net Profit / (Loss) for the period	(112.65)	902 28
Total Comprehensive income for the period	(117.23)	900.18
Paid-up equity share capital - (Face value of Rs 2 each)	3,113,05	3,112.07
Earnings Per Share (not annualised) -(Face value of Rs 2 each) Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	(0.08) (0.08)	0.58 0.58

Notes :- 1) As on June 30, 2019 the Company had raised Rs 18,000 lacs through preferential issue of equity shares in August, 2013. Out of the total fund raised, the Company has so far utilised Rs. 17,825 lacs for the purpose the fund was so raised. The balance of Rs 175 lacs remain temporarily invested in mutual funds. 2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the guarter ended June 30, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the stock exchange websites : www.bseindia.com and Company's website: www.westlife.co.in. 3) The Standalone financial results are available on the Company's website "www.westlife.co.in" and on the website of the stock exchange www.bseindia.com. Key numbers of Standalone results. of the Company.

	Quarter	ended	
PARTICULARS	30/06/2019	30/06/2018	
	Unaudited	Unaudited	
Revenue from operations (net)			
Net Profit / (Loss) for the period	(5.26)	(4.94)	
Total Comprehensive Income for the period	(5,26)	(4.94)	

held on July 25, 2019, For and on behalf of the Board

(sd/-)

Amit Jatia Vice-Chairman DIN 00016823

MEGA BLOCK ON SUNDAY, 28/07/2019

Central Railway will operate Mega Block on its suburban sections for carrying out maintenance work on 28/07/2019.

KALYAN - THANE UP FAST LINE FROM 11.20 AM TO 3.50 PM

- . Up fast services leaving Kalyan from 10.54 am to 3.52 pm will be diverted on Up slow line between Kalyan and Thane stations halfing at all stations and further re-diverted on UP fast line between Thane and Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai halting at Mulund, Bhandup, Vikhroli, Ghatkopar, Kurla, Dadar and Byculla
- stations and will arrive destination 20 minutes behind schedule. Dn fast services leaving Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbal from 10.16 am to 3.22 pm will halt at Ghatkopar, Vikhroli, Bhandup. Mulund and Diva stations in addition to their respective scheduled halts and will arrive destination 15 minutes behind schedule.
- All slow line services leaving/arriving Chhatrapati Shivaji Maharai Terminus Mumbal between 11.00 am and 5.00 pm will arrive destination 15 minutes behind schedule.
- Up mail / express trains arriving Mumbal during the block period will arrive 20 - 30 minutes behind schedule

CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ TERMINUS MUMBAI - CHUNABHATTI / BANDRA DN HARBOUR LINE FROM 11.40 AM TO 4.10 PM & CHUNABHATTI BANDRA - CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ TERMINUS NUMBAI UP HARBOUR LINE FROM 11.10 AM TO 3.40 PM

- Dn Harbour line services to Vashi / Belapur / Panvel leaving Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai/Vadala Road from 11.34 am to 4.23 pm and Dn Harbour line services to Bandra/Goregaon leaving Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai from 9.56 am to 4.16 pm will remain suspended.
- Up Harbour line services for Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai leaving Panvel / Belapur / Vashi from 9.53 am to 2.44 pm and Up Harbour line services for Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai leaving Goregaon/Bandra from 10.45 am to 4.58 pm will remain suspended.
- However, Special services will run between Panvel and Kurla (Platform No.8) during the block period.
- Harbour line passengers are permitted to travel via Main Line and Western Railway from 10.00 am to 6.00 pm during the block period.

Due to these blocks, suburban trains are likely to be more crowded than usual. Passengers are requested not to take any risks while travelling. They are also requested to avoid travelling on footboard, roof top of locals and not to board extremely overcrowded trains. These maintenance mega blocks are essential for infrastructure upkeep and safety. Passengers are requested to bear with the Railway Administration for the inconvenience caused.



Central Railway www.cr.indianrailways.gov.in

Working For A Better Tomorrow

centralrailwayindia Central Railway Central Railway



5 - 8 - KI - M F

INDICE LEVEL

Mumbai

July 25, 2019

CHOWGULE STEAMSHIPS LIMITED

CIN - L63090GA1963PLC000002 Registered Office: Mormugao Harbour, Goa., India Tel: (+91 22) 6620 2500; Fax:(+91 22) 6620 2545

Website: www.chowgulesteamships.co.in È-mail: joshi.csl@chowgule.co.in STATEMENT OF STANDALONE / CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL

RESULTS FOR THE THREE MONTHS ENDED ON 30/06/2019 CONSOLIDATED STANDAL ONE

(₹ In Lakhs)

		SIANI	DALONE		CONSOLIDATED			
	3 months ended 30th June, 2019	3 months ended 31st March, 2019	previous year (30/06/2018)		3 months ended 30th June, 2019	3 months ended 31st March, 2019	Corresponding 3 months ended in the previous year (30/06/2018)	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations (net)	377.48	100.55	234.70	449.55	2,189.67	2,262.50	2,350.94	9,456.01
Profit /(Loss) before exceptional items	222.77	(88.44)	67.76	(286.67)	(660.79)	(3,496.60)	(4,896.19)	(9,170.16)
Profit /(Loss) before tax (after exceptional items)	222.77	(88.44)	67.76	(286.67)	(660.79)	(3,496.60)	(4,896.19)	(9,170.16)
Profit /(Loss) after tax (after exceptional items)	236.11	(63.78)	42.96	(193.39)	(647.45)	(3,471.94)	(4,920.99)	(9,076.88)
Total Comprehensive Income for the period [Comprising Loss for the period (after tax)]	250.04	(64.00)	12.20	(224.46)	(607.04)	(2.472.25)	(4 050 GE)	(0.776.40)
and Other Comprehensive Income (after tax)]	250.84	(64.09)	13.30	(231.16)	(607.91)	(3,472.25)	(4,950.65)	(0,770.42)
Earnings per Share (of ₹ 10/-each)		100	0 00 0			1		
(*non Annualised)								
(a) Basic	*0.65	*(0.18)	*0.12	(0.53)	*(1.78)	*(9.56)	*(13.55)	(25.00)
(b) Diluted	*0.65	*(0.18)	*0.12	(0.53)	*(1.78)	*(9.56)	*(13.55)	(25.00)

1 The Company operates in only one business segment viz. Shipping.

- 2 The Company has adopted Ind As 116 'Leases' w.e.f 01/04/2019. The adoption of standard did not have any material impact to the financial results of the Company.
- 3 The results for the Quarter ended 31/03/2019 are the balancing figure between audited figures in respect of the full current financial year and the published year to date figures up to the third quarter of the financial year.
- The Consolidated figures for the corresponding quarter ended June 2018 and corresponding period from January 2019 to March 2019 as reported above
- are not subjected to Limited review by auditors.
- 5 The standalone and consolidated result for the quarter ended June 2019 includes profit on sale of Staff Quarters of ₹257.45 Lakhs . 6 The above consolidated financial results includes results of its subsidiary as on 30/06/2019 viz Chowgule Steamships Overseas Limited, and its stepdown
- subsidiaries viz Sea Bird LLC, Sea King LLC, Sea Lord LLC & Sea Link LLC.
- Figures for the previous period have been regrouped wherever necessary to confirm to the current year's classification/disclosure
- 8 The above results as reviewed by the Audit Committee were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 26/07/2019.
- 9 The results for the quarter ended 30/06/2019 are available on the Company's Website at www.chowgulesteamships.co.in and the BSE Limited website at www.bseindia.com/corporates.

For Chowgule Steamships Limited

Place : Goa Dated : 26th July, 2019

Mangesh Sawant Managing Director & CFC

PUBLIC NOTICE

LARGE that I Sunil Goel, son of Late Shri Yadram Goel, aged about 55 years, resident of Farm No. 37C, Radney Mohan Drive, Bandh Road, Gadalpur, Post Office- Mehrauli, New Dehi -110 030: I was the Joint Managing Director of Omaxe Limited and having my office Omaxe House, 12 LSC Kalkali, New Delhi -110019, uptill 27.09.2017. Therefore, any communication on previous address will not be sufficient for any land of service of communication. All communication be hereby given to the following address only:

NOTICE IS HEREBY GIVEN TO PUBLIC AT

Sunil Goel Farm No. 37C, Radhey Mohan Drive, Bandh Road, Gadalpur, Post Office- Mehrauli, New Delhi -110 030

(Rs.in lakhs except EPS)

Mangalam Drugs & Organics Ltd.

Regd. Office: Rupam Building, 3" Floor, 239, P. D' Mello Road, Near G.P.O., Mumbai - 400 001. Phone: 91-22-22616200/6300/8787 • Fax: 91-22-22619090 • CIN: L24230MH1972PLC116413



(A) EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2019

(₹ in Lacs)

	Quarter ended	Year ended	Corresponding Quarter ended	Corresponding Year ended	
Particulars	30.06.2019	31.03.2019	30.06.2018	31.03.2018	
	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)	
Total Income from operations	6508.10	22789.65	5903.48	28020.66	
Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and /or Extraordinary items)	104.31	(573.71)	102.72	2934.72	
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	104.31	(573.71)	102.72	2934.72	
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items	73.93	(803.09)	66.83	1988.96	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	74.45	(801.40)	67.25	2025,28	
Equity Share Capital	1582.82	1582.82	1582.82	1582.82	
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet		7992.80		8793.83	
Earnings Per Share (for continuing operations of ₹10/- each)					
a) Basic	0.47	(5.07)	0.42	12.57	
b) Diluted	0.47	(5.07)	0.42	12.57	

- Notes: 1) The Government of India has implemented Goods & Service Tax (GST) from 1st July, 2017 subsuming excise duty, service tax and various other indirect taxes. As per Ind-AS, the revenue for the quarter ended 30th June 2019 is reported net of GST.
 - 2) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter & ended 30" June, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone Financial Results for the Quarter ended 30th June, 2019 is available on the Stock Exchange websites & the Companies website, (www.bseindia.com and www.nseindia.com and www.mangalamdrugs.com)

For & on Behalf of the Board For Mangalam Drugs & Organics Limited

GOVARDHAN M. DHOOT CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN: 01240086

SWASTIKA INVESTMART LIMITED

Registered Office: Flat No. 18, 2nd Floor, North Wing, Madhaveshwar Co-op- Hsg. Society Ltd, Madhav Nagar, 11/12, S. V. Road, Andheri (West), Mumbai- 400058 Administrative Office: 48, Jaora Compound, M.Y.H. Road, Indore - 452 001 CIN: L65910MH1992PLC067052, Email: compliance@swastika.co.in, Ph. No. 022-26254568

Regulation 47 (1) (b) of The Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results For The Quarter Ended 30 June 2019

1	Standalone					Consolidated		
Sr.	PARTICULARS	Quarter Ended Yo		Year Ended	Quarter Ended		Year Ended	
No.		30 June 2019	30 June 2018	31 March 2019	30 June 2019	30 June 2018	31 March 2019	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	694.57	782,60	2.837.58	1,016.40	1,081.04	4,096.01	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	25.16	133.37	277.17	163.49	222.94	618.35	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	25.16	133.37	277.17	163.49	222.94	618.35	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary (tems)	21.05	95.97	198,13	83.36	170,02	462.27	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)!	(19.39)	52.10	38,00	43.76	125,64	301,49	
6	Equity Share Capital	295,97	295,97	295,97	295,97	295,97	295.97	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			2,169.17			2,574.37	
8	Earning per share (EPS) (of Rs 10)- each) (not annualised)			1 7 7 - 1				
	Basic/ Diluted EPS	0.71	3.24	6.69	2.82	5.74	15.62	

- 1) The above is an extract of the detailed format of the Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30,2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended June 30, 2019 is available on the website of the Company i.e. www.swastika.co.in and on website of Stock Exchange i.e. www.bscindia.com.
- 2) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- 3) The figures of the previous period (year have been re-stated) re-grouped (re-arranged) reclassified and (or recasted wherever found necessary

Place: Indore Date: 25th July, 2019

For Swastika Investment Ltd. Sunil Nyati (DIN: 00015963) Managing Director

Place : Mumbai

Date : July 26, 2019

On behalf of the Board of Directors

#ICICI PRLDENTIAL MUTUAL FUND STABARKI KARFINI

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL 1993PLC054135

Registered Office: 12" Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumt.com. Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063, Tel : 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders for declaration of dividend under ICICI Prudential Equity Savings Fund, ICICI Prudential Equity & Debt Fund and ICICI Prudential Fixed Maturity Plan Series 79 - 1130 Days Plan E (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e on August 1, 2019*:

Name of the Schemes/Plans	Dividend (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on July 25, 2019 (₹ per unit)	
ICICI Prudential Equity Savings Fur	nd		
Monthly Dividend	0.05	11,07	
Direct Plan - Monthly Dividend	0.05	12.52	
ICICI Prudential Equity & Debt Fund	d		
Monthly Dividend	0.23	21.80	
Direct Plan - Monthly Dividend	0.20	29.58	
ICICI Prudential Fixed Maturity Plan	- Series 79 - 1130 Days	Plan E	
Dividend	0.05	12,4239	
Direct Plan - Dividend	0.05	12.5058	

- \$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy.
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Schemes would fall to the extent of dividend payout and statutory levy (if applicable).

Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 79 - 1130 Days Plan E (FMP - 79 - 1130 Days Pl E);

The units of the FMP - 79 - 1130 Days PI E are listed on National Stock Exchange of India Limited (NSE). The trading of units of the Scheme will be suspended on NSE with effect from closing hours of trading of July 29, 2019.

For the purposes of redemption proceeds, the record date shall be August 1, 2019.

For ICICI Prudential Asset Management Company Limited Place: Mumbai

Date : July 26, 2019 No. 024/07/2019

Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

NSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the NSE.

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number with us to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com.or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : L15420PN1933PLC133303

कॉर्पेरिट कार्यालय : इ रा मजला, आँद्योगिक विमा ब्रमारत, चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०२०. नोंदर्णाकृत कार्यालय : पी.ओ. टिळकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अस्मदनगर, महाराष्ट्र - ४१३ ७२०. ई मेल : investor attilind.com वेबमाइट : www.tilind.com दरध्यमी : + ९१ २२ २२८३१७१६/१८ फॉक्स : + ९१ २२ २२०४६९०४

दि. ३१.०३.२०१९ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

					(क. लाखांत)	
31.	स्त्रभारत	शिपाही	आखेर	वर्षक	स्था	
砺.		34,63,2049	39,54,7092	38 02 2089	38 43 7082	
		ंग्रामग्रीक्षत	लेखापरीचित	लेखामांक्रित	शस्त्रापरीकित	
8	परियास्त्रतातृन एकूमा उठपन्त (अन्य उठपन्त संवर्षतः)	8038+,08	03.7EH75	£73992.00	E38483.63	
Á	कालावधीकरिता जिल्लाक नका/(तीरा) । का अपवादात्मक, व/वा असामान्य धानानुर्व)	(3956,98)	(65%, 69)	(9998) 40)	(9492844	
3	करपूर्व कालावर्गाकर्ताता (अध्यादात्मक य/क) असमान्य वर्णाद्ववात) विकास नवर/(तारा)	(8356,72)	(8384,40)	(٧५२६६५०)	(19436444	
Ä	ळप्रणात कल वर्षाकरित) (अस्त कत्यकः च/मा आमामान्य नामाजनीयस्थात। निरम्बढ नफां/(तीरा)	137,38954	(h(we,+3)	(0000035)	(voltá et	
8	कालावधीकाताः (कृगः सर्वसमाधेशक उत्तन्त (कालावधीकाताः (कागश्यातः) न्या/(कोटः) व अन्य सर्वसमाधेशक उत्तन्त (कालावधीकाताः) व्यथा समावशः।	(1.00)	31/48	726/945	134 20	
è.	अम्मार गाँउपन	kë-stest	33494161	93493.30	13804 51	
ø	सकात्र (पुनर्म् पञ्चन सम्रोध वंगळवः, यव वर्षोच्या लेखास्याज्ञतः टाळवटामध्ये द्वर्शीवस्थानुसार ((84580.23)	(स्थ्रहरू,५३	
П	उत्पन्न प्रतिवेश्या (प्रत्येको ३. १०१-) (अलायिकोषुता)					
ě.	अ) फुल्तु (R.)	(\$6,5)	(30.5%).	(30,59)	198.91	
	य) सान्वीकर(रः)	(+.01)	(X,89)	(78/33)	128.22	

- वरीन जिवल है सही (सुची वीनवर्तन व जिल्ला) अवस्थान २०१५ च्या विनयम ३६ अवना स्टीक एक्सप्रेमकर एकल कण्यात जननव ३१ गाउँ २०१९ सेडी अंदरेन कियारी व वर्णवर्गताचर वितास विकास विकास व एकांका) वस्तुत प्रारुपाना सारोप आहे. १९ वर्षी २०१९ सेडी संपरीली विमानी व अपनिवार हे ने किया है। अपनिवार के (March field) अपनिवार के अपनिवार के अपनिवार के अपनिवार के अपनिवार के अपनिवार
- (www.hseindia.com) व एकमहर्व व्यक्तहर (www.nseindia.com) कर्त ग्रनका जो दि. ३१,०३,२०१९ तिबी प्रेयलेली निम्मारी व वर्षानहिताले कितीय निष्कर्ष है समन्य स्वयद्य, २०५३ ने अनुस्केट १३३ औस्पर्त विधित समन्य (भारतीय लेखा मानेक) निर्माम् २०१५ राज्यसम्बी पूर्ण अलगा जिति अंतरिन विसीय संदी महाबादन स्वाओतन नामै संनाम निवम तसेष जासामध्य सर्वसाधारण्यण स्वीकरण्यात येत अमहीराजा अन्य निवा
- वर्गल निवस्पनि निरम्परीक्षण प्रविनोद्धों पुनावलीकर करूबान आसे आहा संचारक पेडबाद्धों त्यांच्या दि २६ पूर्वे, २७१९ रोजी पार पडलेच्या रावेत त्यांचा संपूर्व विध्यान काली क्यांत वर्गाण निरुक्तपाँच वर्गानीच्या वैधानिक लक्षापरीक्षवाद्वार लेखामीक्षण काण्यात अलेली असून है. ३१.०४.२०१९ गर्जा व हि. ३१.०४.२०१८ गर्जा नपलेल रिमारीकरिसाची आक्रोबक्ती ही मपूर्ण विस्तित रण र संजन्म विसीय रणांच्या निमानीपूर्णत प्रसिद्ध सर्व दे सर्वाख आक्रोबक्ती (अलेखायाधिक) इस्पान सारक्षेत्र माराणारी अन्देशवारी अती जी बाब वैधानिक निधापरी।(कांच्या नर्यातित पुनतवर्गाकताच्या अधीन असेत.)

स्थार्ण विताय सिकार्याची सहत्त्वाचा सर्वाती करणा हिलेली आहे.

ठिकाण : मंबई

दिनांक : २६,०७.२०१९

(क. ानारकता)

31.	ल्पणील		आखर	गांअखंग	
क्र	fit.	\$7,55,505,8	37,55,765	31,03,2019	39.00,7014
		लेखामांकित	संखापरीक्षित	लंखानगासर	संख्यपरीक्रित
X.	परिचालपातृन मामूल । तकात कर समाजिए।	76460.93	2,6636,71	955,14720	- वर्षान्द्र शर
₹	यदा - अकार कर	248,78,86	25.72.53	न्दरहर १४	2057.87
3.	परिचालवातुन परसून (जिन्नद)	1,0542,8%	900499	\$ £ 25.59	30000,56
8	करपूर्व नमा/(तीटः)	(Micha)	((0230,60)	(3(6258))	(Soak& 03)
ų,	करप्रयात रूत/(राहा)	(64,20)	(20,680,29)	(4,8%%) 65)	(1949,5 193)
6	एकुण सर्वसमावेशक एक्पम्/(तीरा)	8.70	23.35	(0.93)	(43,54)

, भारतीय देश रीक - केमनेचे विताप वर्गात गीरी केमीद्रये मैकला पती लाज्य आधिक शाल्याने पुनक्षका करण्या कस्य साल्यासंदर्धत दक्षा करण्या इन्साल्यस्थी अन्य विकार सी कोड तथा मेंक्सन ७ वंदर्गत अर्व गर्दाय वयनी विचे स्थानांगवराम, मुना गरना है दाकान केला आहे. सदर अर्व स्वयाधिकरमञ्जूर स्ववदासारा प्रतीवत आहे. समझोता

१. वैद्यानिक लेक्नारीकामेने हैं, ३३,०५,०५९ रोजी संगोरका निर्णय वर्णकरूम पूर्वालयमाने त्यांचे का पूर्वालयमाने सुनारंग केले अने 💐 भारतीय लेक्ना समयकच्या (आयरज्ञे एतस ४६) आवश्यकानिमार विकासने निदेश असतानाति कंपानि एका प्रेमस् प्रतान्तत यो दहस्ता केपेली नाति. २. नारतीय लेखा पानक (आयापनी एतस ४०९) वितीय कायनहारे भाककरमानुसार (क्क्स र., ६०७६ ०८ लाळ १०००) करोच्या काही पार्टीचना विशेल्या आगाक रक्तांची सुचलणा केलेली जाती. ५. आपल्या बेनलींद्री , इन्लाल्यान्स ऑन्ड बेन्कांच्यी कोड, २०१६ (केंद्र) ज्या गरहाजिसका कोनीस इन्सान्यान्त्री स्थिनसार पीसंस (सीआपकारम) ज्या अनुपंगन सर्वाय कपनी सिव ज्यायाकिकरणाहर (एससीएसरी) त्यारा व्यवस केर्जियाले अञ्चान चलकेर्जायता अंदेल दिला गया अलगानही भाषाीद लेखा माराख अञ्चयनही एट्स ३६। सदर्शीची दुखनी 🕬 अवश्यकर्जनुमा आपनी संदर्भ माराबीची दर्भ कंपनी पाए विस्टानने (पा.) नि मध्ये र १५४३ % नामां न्या समयार प्रेन्तपुन्तकरित केवरीने स्वारणा केनेनी नाहै.

महत्साचा अदिशाहरे टिळकनगर इंडर-टीज लिपिटेड करिता 相前/。

आमिन जहाणकर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

फॉर्म - ए जाहीर उदयोषणा

(इन्सॉल्व्हर्न्सी और वॅकरप्टमी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हर्न्सी रिझॉल्व्झन प्रोसेस फॉर कॉपॉरेट पर्सन्तः) रेग्यलंशन्तः, २०१६ च्या रेग्यलंशन ६ अन्वये). टॉकं फास्टनसं प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकॉच्या माहितीसाठी

संबंधित तपशील

रॉर्क फास्ट्रमर्स प्रायक्तेट लिमिटेड

दाच्यांच्या ग्राज्यबहाराकरिता

६ आंगस्ट, २०१५ (आवआरपीच्या नियक्तीची तारीख

२३ को, २०१६, या तारखंस एससीएलटी, मंबर

उचन्या आंट्रणाची प्रत इमेल द्वार प्राप्त आली.)

vbraju1@yahoo.com

4	कार्परित कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	88/47/8864
300	करोपीत कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/बीदपीकृत आहे ते प्राधिकरण	कंपनी निकासक, मुंबई, महलाष्ट
8	कार्योरेट कर्जदाराचा कार्यारेट आगडेन्टिटी नगर/ लिमिटेड लायाजिलिटी आगडेन्टिफिकेशन नवर	५१९००गमणचः १८५फोटीसी०३५६६४
8	कपिरिट कर्जदाराचे नींद्रणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पता	डच्न्यू-३३ वी. एमआयडीसी, अंबड-नातिक. नामिक-४२२ ०१०, महाराष्ट्र
ħ	क्रश्तिर कर्जदाराच्या बाबतीत नाटारी सुरू होज्याची तारीख	कंपनी पिटीशन इ. सापि५३२/आय आणि जीपी/ एनसीएलटी/एमएएच/२०१८ मधील दिशांक २१ जुल, २०१९ गेजीच्या एनसीएलटी, मुंबई बेंघच्या आदेशावमाणे
ia.	नादारी निर्णय प्रक्रिया समामीची जंदाधित तारीख	१८ अतिवारी, २०२० (इन्साल्कन्सी सुरू होण्याची तारीख म्हणकंच २२ जुल, २०१९ मासून १८० दिवस
s.in	अंतरिम निर्णय ज्यावसायिकाचे सव, पत्ता, वेमेल आणि नीदनी क्रमांक	नाव - मार्तास्य वेशिसक् (ए) महोट क. ५०३, विस्ट क. २६, एटडा ओशिका क्रांग्योक्स, अंधरे (पश्चिम), मुंबई-४०० ०५६, महासट्ट, नेद्यीकृत क. आयर्थामीआव/आवर्याए-००२/आयर्था- एन००००६/२०१८-२०१९/११३२५ (खी) दाव्यासंदर्भात सर्व पत्रव्यवहाराकारेता पता ६६१, पनिष चेंबर्स, लोजावना एका सेड, गोरेमान (पूर्व), मुंबई-४०० ०६३, महासष्ट्र

बाद्या सुनवा राजात यत की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यासाधिकरण, मंबई बंचन २२ वर्ल, २०१९ राजी टॉके फास्टनसं प्रायब्हेट लिबिटेड विरूद एक निगमीय नाहरी निर्णय उक्तिया सुरू करम्याचे आहेश हिले. टॉर्क फास्टनसं प्रावक्तेट लिमिटेड च्या धनकांना सद्वार अंतरिम निर्णय न्यानसाविकाकते नाव ८ (ची) समिति पन्यादा ६ आंगस्ट, २०१६ किया त्यापूर्वी त्याच्या दाव्याचे पूरावे माद्र कराच्याम मांगण्यात येते. राज्याचे सार्रीकरण क्रमाल्जनमां अँड बनगर्यसी बोर्ड ऑफ डींडल (इन्मॉनलर्म्स) रिकॉन्यग्रन प्रोसेम परि कार्यपर पर्तन्स) रेम्यूलेशन्स, २०९६ च्या केंद्रा IV नसर कराववाचे आहे. पराव्याना दाव्याना दाव्याच्या पृष्टवर्ष दागरापत्री पराज्यासर खालील विनिर्देष्ट पारमांमध्ये माद्रम कराव. कांग्रे बी - कामागर व कर्मचाऱ्याखेरी व प्रचानन चनक फड्न राजे

पार्च सी - वित्तीय प्रवर्णकडून दाव.

दावे सादर करण्याची अतिम तारीख

१ किंगोरेट कर्जदाराचे नाय

पाँगे ही । कामगार आणि कर्मजा-लंकपून दान

कार्म ई - कामापर आणि कर्मधान्याच्या अधिकृत प्रतिनिधीकद्दन दाव. फॉम एए - चित्तीय धमका आणि प्रचालन धनको त्यत्तिरित्त अन्य धनकोकद्दन दावे

वरीना सदर संवर्धित अर्ज इन्साल्क्रन्सी अंध्य बैंक्सरसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्साल्क्रान्सी रिझॉल्क्सन प्रेसिस फॉर क्रीमीट पंग्नेन्स) रूप्य, २०१६ आणि - www.lbbi.gov.ln च्या वेन्सार्यट संपूर्व डाऊनलेड करता येडेस. विलीव अनुकोंनी पुराव्यासह त्याचे दावे केयळ इलेक्ट्रॉनिक पाच्यागतुरूच सादा करावतः प्रवासन पनको, समाविधित कामगार आणि कर्मचारी यांनी प्राच्यासर न्यांचे रावे व्यक्तिए: ट्रप्रताने जिन्ता इलेक्ट्रानिक मध्यमात्तन

इच्छांचे खोटे जिंदा दिशाभूल करणार पुरुखे साहर करणे इंडास आमंत्रण देंगे खेल.

दिनाक : २४ जुले, २०१९ ठिकाण : मुंबर्ड

Yadram Goel, agent about 55 years, resident of

Farm No. 37C, Radhey Mohan Drive, Bandh

Road, Gadalpur, Post Office- Mehrauli, New

Director of Omaxe Limited and having my

office Omaxe House, 12 LSC Kalkaji, New

Delhi -110019, uptill 27.09.2017. Therefore,

any communication on previous address will not be sufficient for any kind of service of

communication. All communication be hereby

given to the following address only:

Bandh Road, Gadaipur

Farm No. 37C. Radhey Mohan Drive,

Post Office- Mehrauli, New Delhi -110 030

जाहिर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सचित करण्यात येते

की, माझे अशिल औ, ए, एक्स, डायस याचे

पर्लेट क्र ए-१, चंदावन बल्युगेल को-ऑप,

हाअसिंग सोसावटी लिमिटेड, वदावन

कॉम्प्लेक्स एक्सशाईन सिटी, बसई रोड

(पूर्व), पिनकोड-४०१ २०५, जिल्हा-

पालास, महाराष्ट्र, योजमापित ५६० चौ. फुट बिल्टअप क्षेत्र च्या संदर्भात में, बोरा डेव्हलपर्स आणि श्री. ए. एवस्. डावस यांच्या दरम्यान झालेल्या दस्तावेत क.

सीएच/१६४५/९५ चा सन-रजिस्टार वसई-१ बांच्या समक्ष नोंदणीकृत झालले दि. ०५ में, १९९५ रोजीचा मुळ

विक्रीकरिताचा करार हा हरवला आहे.

माझ्या अशिलांनी माणिकपुर पोलिस स्टेगन,

キャムの/マロミな 関 信、ママ/c/マロミな

रोजी तकार नोंदवली आहे. सदर हरवलेला

दस्तावेज सापडल्यास आम्हाना तावहतात

परत करावा: जर कोणत्याही व्यक्तीला सदर

मालमत्तेसदर्भात कोणतेही हक, दावे किंवा

हितसंबध असल्यास तसे मला लिखीत म्बरपात वरील नम्द पत्वावर दस्तावंजीय पुराच्यासह प्रसिद्धीच्या तारखेपासन १५

दिवसांच्या आत कळवणे आवश्यक आहे. कसर केल्यास तसे दाने त्यागित परित्यागित

वसई गेंड (पश्चिम) येथे तकार क.

भारतीसङ् वेगिराज् अंतरिय निर्णंत च्याचसाविक

ॲव्हेन्यू सुपरमार्टस लिमिटेड

नॉट**णीकत कार्यालय:** अंजनेय सीएचएस लिमिटेड, ऑर्चर्ड अव्हेन्य, हिरानंदानी फासंडेशन स्कूलसमीर, पवर्ड, मुंबई-४०० ०७६ **कॉर्पोरेट कार्यालय:** वी-७२/७२ए, वागले इंडिस्ट्रियल इस्टेट, रोड क्र.३३, कामगार हॉस्पिटल रोड, ठाणे-४००६०४. दुरावनी क्रमांक: +११-२२-३३४० ०५००, +९१-२२-७१२३ ०५०० फेंक्स क्रमांक: +९१-२२-३३४० ०५९९ वेबसाईट: www.dmartincia.com ई-मेल आयडी: investorrelations@dmartindia.com सीआयएन: L51900MH2000PLC126473

१९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि बुकक्लोजर यां

१० जुन २०१९ च्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी ॲव्हेन्यू सुपरमार्टस लिमिटेडच्या सदस्याची १९वी वार्षिक सर्वसाधारण समा (''एजीएम'') मंगळवार, २७ ऑगस्ट २०५९ रॉली सकाळी ५१ ०० वाजता नेहक सेंटर ऑडिटोरियम, डिस्कटरी ऑफ इंडिया बिल्डिंग, तळमजला, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, वस्की, मंबई - ४०० ०१८ येथे घेण्यात येईल.

ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज डिपॉझिटरी पार्टिसिपन्टस/कंपनी/रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) याच्याकडे-नोदविलेले आहेत त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक पद्भतीने आणि इतर समासदांकडे त्याच्या नोंदिविजेल्या पत्यावर सुयोग्य मद्भतीने वितीय वर्ष २०५८-१र वा वार्षिक अहवाल, एजीएमची सूचना, प्रॉक्सी फॉर्म आणि ॲटेन्डन्स स्लीप, पाठवून देण्यात आली आहे. हे दस्तऐवान कंपनीची वेबसाईट www.dmarlindia.com वर देखील उपलब्ध आहेत.

कंपनी अधिनियम २०१३ वे कलम १०८ आणि कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रज्ञासन) नियम, २०१४ चा नियम २०, वेळोवेळी सुधारित आणि संबी (सूचीकरण बधने आणि प्रकटन आवश्यकता। नियमने २०५५ वे नियमन ४४ या अन्वयें, कंजनीच्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या उरायावर एजीएमच्या विकाणापक्षा वैगळ्या ठिकाणाडून इलेक्ट्रॉनिक मतदान उद्धतीचा वापर करून आपल्या समासदांना इलेक्ट्रॉनिळ पद्धतीने मतदान करण्याची सुविधा पुरविताना कपतीला आनंद होत आहे. इलक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा प्रविध्यासाठी कंपनीने नंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएर) यांच्या सेवा घेतल्या आहेत.

राद्रस्थाना कळाडिण्यास यस आहे की

- अ) एजीएमच्या सूचनंत नमूद केलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करून पार पाहता येक शकेल
- माळवार, ५३ ऑगस्ट २०५९ या ऑतेम तारखेला ज्यांचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्य किंवा विवीशिदरीज यांचेपाशी असलेल्या लाभधारक मालकाच्या रिजरटरमध्ये आहे केंबळ अशाव व्यक्ती रीमोट ई -मतदानादारे किंदा एजीएममध्ये मतदान करण्यारा पात्र असतील.
- क) 💲 -मतदान शनिवार, ५७ ऑगस्ट २०५९ (राकाळी ९ ०० वाजना) रोजी सुरू होईल आणि सोमचार, ५९ ऑगस्ट २०५९ रोजी (संध्या,५,०० वाजना) संपेल,
- त्यानंतर एनएसडीएल द्वारा है -मतदान मॉड्यूल तायडतीय बंद करण्यात येईल. एकदा रादरूयाने ठरावावर मत दिले की त्याला नंतर ते बदलता येणार नाही.
- खूणना पाठविष्णात आल्यानंतर आणि अतिम तारखेला म्हणजे मंगळवार. १३ ऑगस्ट २०१९ रोजी कंपनीचे माग मिळविणारी आणि कंपनीची सदस्य सनवारी कोणीही व्यक्ती कंपनीच्या वेसलाईटला भेट देखन वरील दस्तारेकन पाह शकते. सदर सदस्य evoling@nsd.co.in वेथे ई-मेल पातवून लगड़न आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते आणि ई-मतदानाद्वारे मतदान करू शकते किंवा एजीएम मध्ये मतदान करू शकते, एनएसडीएल यांचेपाशी ई–मतदानासाठी अमोदरच नोंदणी केलेले सदस्य त्यांची विद्यमान यूजर आयडी आणि प्रत्यवंडे वाप्रकर लॉव्डन करू शकतात:
- एजीएमध्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येडेल आणि रीमीट ई-मतदानाद्वारे मतदान न केलेल्या समेला हजर राहुणाऱ्या सदस्यांना सर्पेमध्ये मतपन्त्रिकेद्वारे त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता येईज.
- ज्या सदस्यांनी रीमोट ई -मरादानाद्वारे मत दिले. आहे से रजीएममध्ये उपस्थित राह शवलात पण त्यांना परत मतदान वलता थेणार नाहीं.
- जाही चीवशी करायबी असल्याल, सदस्य www.evoling.nsdi.com वेधील डाफनलोड भागात असलेले वारवार विचारले जाजार प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यासाठी असलेली ई-मतदान वापरकर्ता पुरितका यह शकतात किया टील की क्रमाक १८००-२२२-१९० येथे सपर्क साधु शकतात. ई-मतदानासंबंधी काही तकार असल्यास ज्याच्या निराकरणासाठी सदस्य क्र. पल्लवी न्हानं, असिस्टन्ट् मॅनेजर, एनएसडीएल, यांच्याशी देखील त्तपके साधु शकतात, दुरध्यनी क्रमांक ०२२-२४९९ ४५४५, इ-मेल आयडी pallavid@nsdl.co.in/evoting@nsdl.co.in एजीएमची सूबना वैबसाईटवर: www.evoling.nsdl.com येथे देखील उपलब्ध आहे.
- कंपनीद्वारा एजीएमध्या कामकाजाले एक-दिशा थेट प्रकेषण सुविधा उपलब्ध करून देण्यात वेईल. समेला उपस्थित शहण्यास पात्र असलेले सदस्य एनएसडीएकची वेबसाईट: https://www.evoting.nsdi.com रोधे ई-मतदानासाठी वाधरण्यात ग्रेणाऱ्या क्रेहेन्सिअल्सवा वधरोग करून ठाउँव स्टिमिंगवर लॉवडन करून समेचे धेट कामकाज देखील पह शकतील

व्यपुद्धे असे कळविण्यात येत आहे की, कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) से कलम ११, सेबी (सुचिकरण बंधने आणि प्रकटन आवश्यकता) नियमने २०५५ वे नियमन ४२ अन्वये कंपनीची सदस्य तोंद्वही आणि भाग हस्तांतरण यूचितका यूधवार, ५४ आंगस्ट २०५९ ते मंगळवार, २० ऑगस्ट २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुसाठी बंद राहतील.

संचालक मंजळाच्या आदेशावरून ॲव्हेन्य सुपरमार्टश लिमिटेडसाठी

ठिकाण: वाणे दिनांकः २६,०७,२०१९

श्रीम, आश् गुप्ता कंपनी सविव व अनुपालन अधिकारी

PUBLIC NOTICE SWASTIKA INVESTMART LIMITED NOTICE IS HEREBY GIVEN TO PUBLIC AT LARGE that I Sunil Goel, son of Late Shri

Registered Office: Flat No.18, 2nd Floor, North Wing, Madhaveshwar Co op-Hsg. Society Ltd, Madhav Nagar, 11/12, S. V. Road, Andheri (West), Mumbai- 400058 Administrative Office: 48, Jaora Compound, M.Y.H. Road, Indore - 452 001 CIN: L65910MH1992PLC067052, Email: compliance@swastika.co.in, Ph. No. 022-26254568

> Regulation 47 (1) (b) of The Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results For The Quarter Finded 3D June 2019

Sr. No.	PARTICIDARS	Standalone			Consolidated		
		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended
		30 June 2019 (Unaudited)	30 June 2018 (Unaudited)	31 March 2019 (Audited)	30 June 2019 (Unaudited)	30 June 2018 (Unaudited)	31 March 2019 (Audited)
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items).	25,16	133,37	277.17	163,49	222,94	618,35
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	25.16	133,37	277.17	163,49	222.94	618.35
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	21.05	95.97	198.13	83.36	170.02	462.27
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(19.39)	52.10	38.00	43.76	125.64	301.49
в	Equity Share Capital	295,97	295.97	295.97	295.97	295.97	295.97
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			2,169.17	12 - 11		2,574.37
8	Earning per share (EPS) (of Rs 10)-each ((not annualised)						
	Basic/ Diluted EPS	0.71	3.24	6.69	2.82	5.74	15.62

Place: Indore

Date: 25th July, 2019

1) The above is an extract of the detailed format of the Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30,2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended June 30, 2019 is available on the website of the Company i.e. www.swastika.co.in and on website of Stock Exchange i.e. www.bseindia.com.

2) This statement has been prepared in accordance with the Companies Undian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

3) The figures of the previous period / year have been re-stated/ re-grouped / re-arranged/ reclassified and / or recasted wherever found necessary On behalf of the Board of Directors

मंगलम इग्स ॲण्ड ऑर्गेनिक्स लिमिटेड

MANGALAM

For Swastika Investment Ltd.

Sunil Nyati (DIN: 00015963)

Managing Director

नोंदणीकृत कार्यालयः रूपम बिल्डिंग, ३रा मजला, २३९, मी. डी'मेलो रोड, जी मी.ओं. जवळ, मुंबई - ४०० ००५. फोन: ९१-२२-२२६१६२००/६३००/८७८७ • फॅक्स: ९१-२२-२३६५९०९० • CIN: L24230MH1972PLC116413

(अ) जून ३०, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही संक्षिप्त अ-लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

(क. लाखात)

संपलेले संबंधित संपलेले संबंधित संपलेले संपलेले तीन महिने वर्ष तीन महिने वर्ष तपशील 30.08.2096 30.08.2098 39.03.2099 39.03.2096 (अ-लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (अ-लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) कारभाराद्वारे एकूण उत्पन्न £406,90 22068.84 4803,86 33,05035 कालावधीसाठी निव्वळ नफा/(हानी) (कर, अपवादात्मक घटक, एक्सचेंज लाभ/(हानी) आणि/किंवा असाधारण बार्बीपूर्वी) 908.39 (403.09) 902.02 2838.02 कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(हानी) (कर, अपवादात्मक घटक, एक्सचेंज लाभ/(हानी) आणि/किंवा असाधारण बाबीनंतर) 908.39 (403.09) 902.02 2638.05 कालावधीसाठी करनंतर निव्बळ नफा/(हानी) (अपवादात्मक घटक, एक्सबेंज लाभ/(हानी) आणि/किंवा असाधारण बाबीनंतर) (203.09) 193.83 38.3388 EE. 63 कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न (कालावधीकरिता करोत्तर नफा/(हानी) आणि करोत्तर इतर व्यापक उत्पन्न यांचा समावेश) (08.80) 68.84 20.24 2024.26 समभाग भांडवल 9962.62 9462.62 9467.62 9462.62 राखीव निधी (ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव निधी वगळून) 09.52.60 6083.63 प्रतिभागावर मिळकत (चालू कामकाजातून दर्शनी मूल्य रू. १०/- प्रत्येकी) अ) मूलभूत (4.00) 97.40 0.80 0.82 सौमीकृत (4,019) 97.40 0.89 0,83

- टिपः १) भारतीय शासनाने १ जुलै २०१७ पासून सेवा कर आणि इतर विविध अप्रत्यक्ष कर अंतर्भूत करून सेवा व वस्तू करावी (जीएसटी) अंगलबजावणी केली आहे. आयएनडी-एएस प्रमाणे, जून ३०, २०११ रोजी संपलेल्या तिमाहींसाठीचा महसूल हा सेवा व वस्तू कर
 - २) वरील तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिसक्लोजर रीक्वायरमेंट्रस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक इक्स्चेंजेससोबत दाखल करण्यात आलेल्या जून ३०, २०१९ रोजी संप्लेल्या तिमाही अखेरसाठीच्या स्वतंत्र अ-लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा संक्षिप्त उतारा आहे. जून ३०, २०१९ रोजी संपर्लल्या तिमाही अखेरसाठीच्या स्वतंत्र अ-लेखापरीक्षित वित्तीय निष्कषचि। संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट (www.bseindia.com व www.nseindia.com आणि

मंडळाच्या आदेशानुसार

गोवर्धन एम. धुत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक DIN: 0928006

(जीएसटी) वजा करून नोंदवण्यात आलेला आहे.

www.mangalamdrugs.com) येथे उपलब्ध आहे.

मंगलम ड्रम्स ॲंण्ड ऑर्गेनिक्स लिमिटेड

रथळ : मुंबई दिनांक : जुलै २६, २०१९

समजले जातील. मिस, सावा कासम शख (वकील उन्न न्यायालय) ठिकाण - तसई (पश्चिम) दिनांका - २७/०७/२०१९

जाहीर सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील भवानी शंकर रोड, दादर (५.) मुंबई-४०० ०२८ येथे वसलेली आणि असलेली स्थित रचना व त्यासह लोअर परेल डिव्हिजन कॅडस्टल सव्हें क्र. १४२७, मोजमापित ३१४,३८ ची. मी. टीपीएस- IV, अंतिम प्लॉट क्र. ४९६ धारक जमिनीचे किंवा मैदानाच्या सर्व भाग आणि विभागाची मिळकत विकत घेण्याकरिता सौ. क्लारीसा विल्ह्रो डीसुझा आणि क. जीविता डीसुझा (मालक) हे वाटाधाटी करत असन माझे अशील ती विकत घेण्यास इच्छक

तथापि सदर मालकांकड्न असे कळले आहे की, सदर युनिटच्या संदर्भातील मुळ विलेख हा हरवला आहे आणि शोधून सापडला नाही.

सर्व व्यक्ती ज्यांना सदर मिळकती संदर्भात कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, वारसा, कहजा, भाडेपट्टा, धारणाधिकार, देखभाल, सुविधाधिकार, देणगी किंवा मार किंवा अन्य काही असल्यास तसे लिखित स्वरूपात दस्तावेजीय प्राच्याच्या मूळ प्रतींसह निम्नस्वाक्षरीकाराकडे, ३०७, २रा मजला, न्यू बेक हाऊस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, एमएससी बैंकेच्या समार, काळाघोडा, फोर्ट, मंबई-४०० ००१, या पत्त्यावर प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसाच्या आत सूचीत करणे आवश्यक आहे. कसूर केल्यास. तसे दावे रद्द करण्यात येतील आणि ते त्यापित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि सदर पिळकतीचा विक्री/खरेदी व्यवहार हा माझे अशील आणि मालक यांच्याद्वारे पूर्ण करण्यात येईल. देवेंद्र एस. राजापूरकर

खरदीदाराचे वकील R. 74,019.7088 मुंबई